

Reliance Power Limited

CIN: L40101MH1995PLC084687

Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

Tel: +91 22 4303 1000 Fax: +91 22 4303 3166 www.reliancepower.co.in

December 18, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001

BSE Scrip Code: 532939

Dear Sir(s),

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

NSE Symbol: RPOWER

Sub: Newspaper Publication – Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

In continuation to our earlier letters dated August 20, 2025 and October 19, 2025, please find enclosed copies of the newspaper publication dated December 18, 2025, published in the Financial Express (English) and Navshakti (Marathi), pertaining to the notice issued to the eligible members pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, regarding opening of a special window till January 06, 2026, for re-lodgement of transfer requests of physical shares.

The above information is also available on the website of the Company at www.reliancepower.co.in

We request you to kindly take the above information on record.

Yours faithfully,

For Reliance Power Limited

Ramandeep Kaur Company Secretary

Encl: As above

Continue From Previous Page...

F. Allocation to Anchor Investor (After Rejection): The Company in consultation with BRLM allotted 5,52,000 Equity Shares to 2 (Two) Anchor Investors at an Insula Dicks of 2,967, page hopes in accordance with SERI (ICDD) Resultations 2018. The details of the Basic of Allottmant of the said extensory are as under

Category	Fls/Banks	MF's	VCF	NBFCs	AIF	FPI	Others	Total
Anchor	5	12	-	(2.5)	5,22,000	5,22,000		10,44,000

The Board of Directors of our Company at its meeting held on December 16, 2025 has bisen on record the basis of allowand of Equity Shares approved by the designated Scoke Exchange, being 652 and has allowed for Equity Shares as provised sources as resident and Alone Commenter Advice Commentation of Internation Review and Internation to the address of the investors as registered with the depositionies. Further, instructions to the SCSBS have been dispatched / maked for unblocking of funds and transfer to the Public Issue Accounts on or federo Exement 17, 2025. In case the same is not received been within the days, Neuroscient respective beneficiary accounts subject to validation of the account designation that less said the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees have been uploaded on December 16, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account developed with the deposition sciencemed. The Company is in the process of obtaining the Issing and trading approved from SSE and the trading of the Equity Shares allowed to commence relating on December 18, 2025.

ote: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated December 15, 2025 filed with the egistrar of Companies, Central Processing Centre ("RoC").

NOTICE TO INVESTORS CORRIGENDUM CUM ADDENDUM TO PROSPECTUS DATED DECEMBER 15, 2025 ("Corrigendu

This Corrigendum is issued with reference to the Prospectus dated December 15, 2025. In this regard, investors/bidders are requested to note that the information retaining to "Assee Related Expenses", as disclosed under the chapter titled "Objects of the Issue" on page 12 of the Prospectus dated December 15, 2025, stands modified and shall be read as set unbled with beine financians, disclosures, and terms and conditions of the Prospectus remain unchanged is a small modified and shall be read as set unbled with beine financians, disclosures, and terms and conditions of the Prospectus remain unchanged.

			(Rs. In Lakhs)	
Particulars	Estimated expenses	As a % of total estimated Issue related expenses	As a % of the total issue Size	
Book Running Lead Manager Fees	30.00	5.00%	0.59%	
Underwriting Fees	254.59	42.43%	5.00%	
Market Maker Fees	16.00	2.67%	0.31%	
Brokerage, selling commission and upload Fees	220.43	36.74%	4.33%	
Sponsor Bank Fees	1.00	0.17%	0.02%	
Fees payable to Registrar to Offer	1.50	0.25%	0.03%	
Fees payable to Legal Advisor	6.13	1.02%	0.12%	
Statutory Advertisement Expenses	3.00	0.50%	0.06%	
Statutory Printing Expenses	2.00	0.33%	0.04%	
Regulators including stock exchanges Fees	8.60	1.43%	0.17%	
Fees for Depositories	1.75	0.29%	0.03%	
Peer Review Auditor Fees	10.00	1.67%	0.20%	
Other including the ROC fees, marketing and promotion expenses, Stamp duty and other misc. expenses of professionals as above mentioned etc.	45.00	7.50%	0.88%	
Total Estimated Offer Expenses	600.00	100.00%	11.78%	

"The above changes are to be read in conjunction with the Prospectus dated December 15, 2025 unles the Prospectus stand updated pursuant to this Corrigendum. All capitalised terms used in this Corrige the requires excellent of thoses the December 19. ndum shall unless the context other

INVESTORS, PLEASE NOTE

urvashare.com.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First! Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given



PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED Address: 9 Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai - 400 011 Maharashtra, India Telephone: +918 10 811 4949 Email: newissue@purvashare.com

nvestor Grievance Email: newssue@punvashare.com
Contact Person: Deepali Dhuri, Compliance Officer
Website: www.purvashare.com
SEBI Registration Number: INR000001112
CIN: U67120MH1993PTC074079

For HRS Aluntage Limited On Behalf of the Board of Directo

Rupesh Pravinbhai Shah

Managing Director DIN: 02806068

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF HRS ALUGLAZE LIMITED.

PROSPECTS OF HRS ALUGLAZE LIMITED.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have same meanings assigned to them in the Prospectus.

Disclaimer: HRS Aluguize Limited has filed the Prospectus with ROC on December 15, 2025, and thereafter with SEBI and Stock Exchanges. The Prospectus is available on the website of SEBI at www.sebi.gov/in and website of SEBI.AL Cumulative Capital Private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited States.

The Capital private Limited at www.comunutative.capital private Limited



CIN: U15100MP2018PLC045542

Regd. Office: House N100, First Floor, Ward No.23, Infront of Thane Ajak, Civil Line Road, Tikampart-472001, Madhya Pradsesh, India Email: info@mpaprocom * Tet. +91-7688-240342; +91-9693142537

Websits: www.mragaro.com

Website: www.mrpagro.com NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

Notice is hereby on that an Extra- Ordinary General Meeting (ESM) of the Company will be had on infessy, almany 09, 2026 at 11.30 AM at the Registered Diffice of the company at House No. 100, First Rhow, Ward No. 23, infrinct of Thane Agai, KeVIL Im Peak, Tamagnin + 2000, Madby Partests, in compliance with at the split classifier of the Companies Act, 201, rules made threework and the split classifier of bodylarious and Docksour Regularious Pegalitions, 2017, read with at the split class of crotains or the matter issued by the Ministry of Corporate Afrairs (MCAV) and Securities and Exchange Boder of Infast, (1925-1), but streams the business set forth in the notice convening the State-Dorlany General Longingsions with the above (Piccilius Accordinary General Meeting of the Company has been set to all the members whose Ammal addressess are monitored with "Company has been set to all the members whose Ammal addressess are monitored with "Company has been set to all the members whose Ammal addressess are monitored with "Company".

Contravy General Meeting of the Company has been sent to all the manthess whose small addresses are registered with the Company (prosofter) Participation, The weekling was a registered with the Company (prosofter) Participation, The weekline www.mpgnc.om, Central Depository Services (nidis) Limited ("CDSI"), web sits www.evolingindia.com and website of stock exchange www.bsciendia.com in compliance with Section 106 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended time to time and Regulation, 44 of SERI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the horthest are provided with facility to case their voles on all resolutions and for in the notice of the EGM using remote voting provided by 2015.

The remote voting period will commence on Timesday, January 08, 2026, at 09:00 AM, (ST) and will confort multiple commence on Timesday, January 08, 2026, at 09:00 AM, (ST) and will confort multiple confort multiple confort Ministration).

scality, for vote descriptionally from place other than the venue of the EGM) as provided by CGSL.

The remote a-voting period will commence on Tuesday, January 68, 2008, at 109 00
AM, (ST) and will on of Thursday, January 68, 2008, at 109 00
AM, (ST) and will on of Thursday, January 69, 2008, at 109 00
AM, (ST) and will on of Thursday, January 69, 2008, at 109 00
AM, (ST) and will be therefall. The voting rights of the tharmforders shall be in the proportion to his/her shartholding in the paid-up early share capital of the Company as on the out-off date is. In Fixely, January 62, 2008, A member may participate in the Data-Ordinary General Meeting, among 100, 2008, A member may participate in the Cart-Ordinary General Meeting, Amary 100, 2008, A member may participate in the Data-Ordinary General Meeting.

An passon whose ment is recorded in the register of members on in the register of beneficial owners maintained by the depositories as on the out-off date is. Friday, January 90, 2008, only share be entitled or and the facility of member a-voting as well as working in the Earts-Ordinary General Meeting.

Any person whose joins even in places of form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the recitor is sear of through e-mail and holding shares as of the out-off date is. Friday, January 90, 2008, come to lesser 97 fish. The deliated procedure for obtaining user to ordinary weekels and CDSL, webbit. However, fly you am arriady registered with COSI, for remote -voting, then you can use your existing user? D and password for casting your vote.

adding your view and a passing the state of the state of the state of any grievances connected with facility for voting by electronic means, in case of any grievances connected with facility for voting by electronic means, pleases refer to the frequently asked questions (FAQs*) and e-voting manual availables at www.evotinginds.com, under help section or contact bill free no. 18 002 c109911 or send a request to Mr. Rakesh Dalvi at

By the order of Board of Dire For MRP Agro Limited Sd/-Manish Kumar Jain Managing Director Date : December 17, 2026 Place : Tikarngarh, Madhya Pradesh

THE MYSORE PAPER MILLS LTD.

ve Fed

(A Govt. of Karnataka Company)
CIN:199999K1936SGC000173
Regd. Office : #32, 5th Floor, (Karnataka State Co-operative Fe
Building) D. Devaraj Urs Road, (Race Course Road), Bengalur

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 30th December, 2025 at 04-00 p.m., at the above address to, inter-alia, consider and to take on record the Un-audited Financial (Provisional) Results of the Company for the Quarter ended 30.09.2025 in terms of Clause 41 of the

For The Mysore Paper Mills Limited Sd/- Mohan D, Kulkarn Company Secretary Place: Bengaluru Date: 17.12.2025

NOTICE TO SHAREHOLDERS SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARE

TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SNARES
Further to our neepoper advertisements failed August 22, 2025 and of cober 19, 2025,
and in terms of SEBI Circular No. SEBI-MOMRSD-MNRSD-MOPIORRO2259 dated
have not of SEBI Circular No. SEBI-MOMRSD-MOPIORRO2259 dated
have been opened for a period uplo. January 05, 2026, providing an opportunity for the
abmendadess to no-legal on the transfer deader of beliance Infrastructure Limited with reverlogical prior to April 01, 2019, and were rejected/eltermedrict attended to, due to
declinary in the documental/processor for hermise. The physical shares relodged for
transfer with the processed only in dematerialized form during this window priori.
Eligible shareholdess who which to avail this portunity, may such that bransfer request along
with requested documents to the Company's Registers and Transfer Agent 10. KPR
Technological Limited (In: Resiliera-infrastructure Intelle) at their clima of Sebiration Town
B, PotRNo. 31 & 32. Garchbowk, Francial District, Nanakramguda, Hydentade-500002,
For turber information, please view to the limit for SEBI Circularies
sociological or send an email to rinfrastructure.

Non-company encourages in Members to register or update their email IDs with the Depository Perforance (American Section 2) and communications electronically Members Adding shares in physical forms are requested to consider demandering the American Adding shares in physical forms are requested to consider demandering the holdings to ensure compliance with SEBI guidelines and to facilitate feater and selections of the section of the secti

above mentioned address, Place : Mumbai Date : December 17, 2025

Reliance Infrastructure Limited CIN: L75100MH1929PLC001530
Regd. Office: Reliance Centre, Ground Floor,
19, Welchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001

Walchand Hirachand Marg, Ballard Estate, M Tel.: +91 22 4303 1000
 E-mail: rinfra,investor@reliancegroupindia.com, Website: www.rinfra.com

m, Website: www.ca NOTICE TO SE

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARE NOTICE is hereby given to the shareholders of the Company that pursuant to SEBI Circular No. SEBI HOMIRSDAMIRSD-POI/PICIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special one-lime window from July 07, 2025 to January 06, 2026 for re-lodgment of transfer deeds.

one-time window irom Javy r, auca to annuary ue, auce for re-cognient or internal This facility is available only for those transfer deeds loaded prior to April of 10 annuary physical shares which were rejected, returned, or remained unattended due to deficiencial documental/process. Shareholders are further requested to note that all securities re-loc transfer shall be issued only in Demat mode.

Eligible investors are requested to re-submit their transfer requests along with complete docume during the period of special window to the Registrar and Transfer Agent of the Company i.e., Bigsh Services Private Limited. Email Id: investor@bloshareonline.com or the Company

vant shareholders are encouraged to avail themselves of this one-time opportunity within the

ANKUR AGRAWAL DIRECTOR DIN: 06408167 DATE: DECEMBER 18, 2025 PLACE: MUMBAI

RELI∆NCE

OTICE TO SHAREHOLDERS

NO IIGE 10 SHAREHOLDIERS
SPECIAL WINDOW FOR RELODGEMENT OF
TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES
ur newspaper advertisements dated August 20, 2025 and October 19, 2028
s of SEBI Circular No. SEBIHOMMRSDMIRSD-POD/PICIR/2025897 date and in terms of SEBI Circular No. SEBIH-OMIRSDN-MIRSDN-PD/PICIR/202597 dated July 102, 2025, the Shareholders are one again informed that a one-time Spicial Window has been opened for a period upto January 06, 2026, providing an opportunity for the shareholders to re-lodge the transfer deeds of Relatinare Power Linde which were lodged prior to April 10, 2019, and were rejected/returned/ort attended to, due to deficiency in the state of the control of the control

pior to April 10, 2019, and were rejected returned frost attended to, due to deficiency in the documental processor denivers. The physician beare including the transfer will be processed only in demanderate little and the processor only in demanderate little and the processor of the design and the processor of the processor of

Note:
The Company encourages its Members to register or update their email IDs with the Depository Participants (Frittent-Company to nocive as communications electronically. Members holding shares in physical from an encuested to consider identendiation; per holdings to ensure compliance with SEBI guidelines and to facilitate states and safer transactions. Members, whose facilities are updated with PRAY, Vict. Gelatia or Choice of Nomination, are requested to update the above details by submitting the relevant ISR Forms to Filtenth by emailing to einventicities. Common or sent the physical copy at above members due to make the proposal copy at above members due to make the proposal copy at above members.

For Reliance Power Limited

Place: Mumbal
Date: December 17, 2025
Reliance Power Limited
Oliv. L40101MH1959P-L034897
Registered Office: Reliance Centre, Ground Floor
19, Walchand Histochand Marg, Ballard Estate, Mumbal - 400001
Tel: +91 22 43031 E-mail: reliancepower, investors@reliancegroupindia, com Website: www.reliancepower,co.in

APOLLO TYRES LTD

APOLLO TYRES LTD.

APOLLO 1-TICS 110.

Regd, Office: 3" Floor, Arekal Mansion,
Panampilly Nagar, Kochi- 682036 (Kerala)
(CIN-L25111KL1972PLC002449)
Tcl: +91484 4012046 Fax: +91484 4012048,
Email: investors@apollotyres.com,

NOTICE POSTAL BALLOT

Shareholders of the Company are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies (Management & Administration Rules, 2014, as amended from time to time read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2220, General Circular No. 17/2020 dated. No. 14/2020 dated. No. 17/2020 dated. No. 14/2020 dated. No. 17/2020 dated. No. 14/2020 dated. No. 17/2020 dated. No. 14/2020 dated and the September 22, 2025, issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"), including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and pursuant to the other applicable laws and regulations, the Company is provided to the Company of the Section 14/2020 dated and the Section 14/2020 dated the Special Business set out in 2025 ("Postal Ballot Notice")

In terms of theatorementoned MCA Circulars, the Company has sent the Postal Balin blotic in electronic form only and the communication of the assent or the dissent of the Shareholders will also take place only through the remote 2-bloting system.

the remote e-Voting system.

The Company has on Wednesday, December 17, 2025, completed dispatching the Postal Ballot Notice by email only to the Stareholders whose names appear in the Register of Members, List of Beneficial ("NSDL", and Central Depository Services (finds) Limited ("DSL") and Vinose email addresses are available with the Company RTA as on Friday, December 5, 2025 ("cut-off date"). The voting rights shall also be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Shareholder(s) as on cut-off date Any person who is not al Shareholder as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. The Company seeks, consent of the Shareholder(s) by way of Specials.

Statisticalities (2) sets of crosses of the content of the statistical content of the content of the statistic of the content of the

to the Shareholders, enabling them to cast their vote electronically and in a secure mainter. The Shareholders, who are holding shares in physical electronic form and whose email addresses are not negistered, shall register their email of with the Company's RTA-their respective Depository Participants. The whole the Company's RTA-their respective Depository Participants. The other Company's RTA-their respective Depository Participants. The other KTC details, including mania didresses, are requested or submit Form ISR-1 and other relevant forms to update their email address and other KTC details in cluding mania didresses, are injusted to submit Form ISR-1 and other relevant forms to update their email address and other RTC details to the Company RTA by email to improve the possible and contains the instructions regarding the manner in which the Shareholders can cast their volt be through remote 4-Votings.

Mr. PP. Zbi Jose, Practicing Company Secretary (CP No. 1222) has been appointed as the Struittler for conducting the Postal Ballot process in a fair and transperent manner. The emote 4-Voting period shall commence and a strain of the structure of the conducting the Postal Ballot process in a fair and transperent manner. The emote 4-Voting period shall commence and the same shall be disabled beyond 5-00 PM (IST), Friday, January 16, 2026 at 5-00 PM (IST). The remote 4-Voting, shall not be allowed and the same shall be disabled beyond 5-00 PM (IST), Friday, January 16, 2026 by NSDI. for vollightersafter, Shareholders, who have not received Postal Ballot Notice can download the same from the Company's website at www.audolityres.com.

The result of the Postal Ballot will be declared not robetor 5-00 PM. The results of the bostal Ballot be declared not robetor 5-00 PM. The results of the bostal Ballot be declared not robetor 5-00 PM.

Company by writing the mail at <u>threstoriscolarpolitytes.com</u>. The result of the Postal Ballot will be declared on or before 5.00 PM (IST), fuseday, January 20, 2026. The aforesaid result along with the Scrutinizer's report would be displayed on the Company's website www.apolitytes.com and on the website of NSDL <u>www.evojnn.rsdl.com</u> immediately after the result is declared. The Company will simultaneously forward the results to the Stock Exchanges where the shares of the Company are listed.

in case of any queries, the Shareholders may refer the Frequently Asked Questions (FAGS) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the download section of young explain, radic com-or call on 0.22-4865 yr00 or send a request to Ms. Pallavi Mhatre, AVP. NSDL at evolting@insdl.com.

epaper.financialexpress.com

For Apollo Tyres Ltd.

Date: December 17, 2025 Seema Thapar Place: Gurugram Company Secretary & Compliance Officer

CORRIGENDUM TO FORM G

GUPTA POWER INFRASTRUCTURE LIMITED

SI.	RELEVANT PARTICULARS	TIMELINES
10.	Last date for receipt of expression of interest	27" December, 2025 (Extended from 17" December, 2025)
11.	Date of issue of the provisional list of prospective resolution applicants	06" January, 2026 (Extended from 27" December, 2025)
12.	Last date for submission of objections to provisional list applicants	12" January, 2026 (Extended from 02" January, 2026)
13,	Date of issue of final list of prospective resolution applicants	17" January, 2026 (Extended from 07" January, 2026)
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	20" January, 2026 (Extended from 10" January, 2026)
15.	Last date for submission of resolution plans	20" February, 2026 (Extended from 10" February, 2026)
16.	Process email ID to submit EOI	ip.guptapower@gmail.com

CA. Pradeep Kumar Kabr CA. Pradeep Kumar Kabr IBBI Registration No.: IBBI/IPA-001IP.Pottor

NAGARJUNA AGRI - TECH LIMITED

Date: 18" December, 2025

CIN : L0119TG1987PLC007981

Regt office: No. 15-113, at WeWork Rehoja Mindspace, 13th Floor, Building No. 9, TSIC, Software Units Leyout, Madrapur : Fleengare - 500081

Email id : nagarjunasgritech2025@gmail.com

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING MATKINISHUUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING
An Extra Ordinary General Meeting "(ECOM") of the Members of Nagarjuna
Agri-Tech Limite(Company") is scheduled to be held on Moday, December 22,
2825 at 5.00 p.m. (IST) through Video Conferencing ("CV") Other Audio Visual Means
(COMM"), was dispatched to the Shareholders of the Company or 28-14-2025, in
due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made
thereunder, each with cruziar issuad by Ministry of Corporate Affairs and Securities
Exchange Board of India.

The Company has issued the corrigendum to the Notice of the EOGM vide email to inform all shareholders regarding one amendment in the Explanatory Statement Item No.2, point (vi) under the heading *COMPLAINCES AS PERS ESI (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018: "of the said Notice of

The changes in the configendum notice involve the changes to add the link of the website where the details of the valuation report are mentioned to avoid confusion and for easier understanding of all stakeholders.

This said corrigendum notice is available on the website of the Company at www.iagarjumaagritich.cogn and also in the website of the stock exchange is BSE Limited at www.berinfilia.com.

All other contents of the EOGM Notice, save and except as modified or supplementa by this Corrigendum, shall remain unchanged.

By Order of the Board of Directors For Nagarjuna Agri-Tech Limited

Deepika Bhutra Company Secretary & Compliance Officer

Nazara NAZARA TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72900MH1999PLC122970

Regd. Office: 11* Floor, Avighna House, Dr. A.B. Road, Worli,
Mumbai - 400018. Tel.;+91-22-40330800

Email: investors@nazara.com | Website: www.nazara.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Email: reposts/@gacarac.oru (Website: www.nacarac.com NOTICE OF POSTAL BALLOT NOTICE OF POSTAL BALLOT

resolution(s).

The Board of Directors of the Company has appointed CS Sandhya Malhotra, Partner of Mis, Manish Chia & Associates, Practicing Company Socraterias (Membership No. PCS: 8715 and PDN. 9928). as the Scrulinizer, for conducting the Postal Ballot voling processes through evolving in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be amonunced within 2 working days from last date of the evolution of the Postal Ballot will be amonunced within 2 working days from last date of Company at www.nazara.com. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.avoilingindia.com.

and on the website of CDSL at https://www.evofinginda.com. The ODSL every five or have any queries or issues regarding a-evoling from the CDSL e-Voling System, you can write an email to beigdesk evoling@cdfoilida.com corrotate at lottleren in 800 21 09911.

All grievances connected with the facility for voling by electronic means may be addressed to Mr. Rakesh Davis. Sr. Manager, CDSL. A Wing, 25° Floor, Marethon Futurex, Mastella Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or send an email to het place, secretary and control of the nor call at toll free no. 1800 21 Use 11.
For Nazara Technologies Limited Sd/

Sd/ Arun Bhandar Company Secretary and Compliance Office Date: December 16, 2025 Place: Mumbai

यूनियन **बैंक** 🕼 Union Bank CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT

नोटीस ताबा

The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nashik खालील सही करणार युनियन बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखा, पत्ता श्री गणेश अव्हेन्यू नवश्या गणपतीजवळ, आनंदवल्ली, मेन रोड, गंगापूर रोड, नाशिक, महाराष्ट्र-४२२०१३ चे अधिकृत अधिकारी यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००६ (२००२ चा कायदा नं. ५४) कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार **दि**. ०९/१०/२०२५ ला मागणी सचना केली होती. कर्जदार श्री. सागर राजेंद्र धमाळ व सौ रंजना राजेंद्र धमाळ यांना कर्जाची रक्कम रू. २३.६९.५३८.०५ (अक्षरी रू. तेवीस लाख **एकोणसत्तर हजार पाचशे अडोतीस व पैसे पाच फक्त)** असे मागणी नोटीस दिल्याचे तारखेपासून ६० दिवसांचे आत भरण्यास सांगितले होते.

कर्जदार हे वरील रक्कम परतफेड करण्यास् असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सदरच्या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रधान केलेल्या अधिकारांचा वापर करून नियम ८ च्या अधिनियमासह खालील नमूद मालमत्तेचा ताबा १२ डिसेंबर २०२५ रोजी घेतला आहे

कर्जदार आणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील थकीत रक्कम रू. २३,६९,५३८.०५ (अक्षरी रू. तेवीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे अडोतीस व पैसे पाच फक्त) असे युनियन बँक ऑफ इंडिया यांना देण्यास बांधील राहतील.

सुरक्षित मालमत्तेची पुर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

– स्थावर मालमत्तेचे वर्णन – खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचे न्याय्य गहाणखतः

एन.ए. मालमत्ता म्हणजेच फ्लॅट नं. ०८ कार्पेट क्षेत्र ४६.६२ स्के.मी. बाल्कनी क्षेत्र ३.०० स्के.मी. दुसऱ्या मजल्यावर, बिल्डिंग गोकुळ ७ नावाने ओळखली जाणारी बांधीव प्लॉट नं. ५+६ क्षेत्र मोजमापीत ६७५.७५ स्के.मी. पैकी स.नं. ९३/१/बी(पी), गांव गंगापूर, ता. व जि. नाशिक येथील स्थित मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशन नाशिक हद्दीत. चतुःसिमा खालीलप्रमाणे-

प्लॉट नं. ५/६: पुर्वेसः ओपन स्पेस, पश्चिमेसः ९ मीटर रस्ता, दक्षिणेसः प्लॉट नं. ७, उत्तरेसः स.नं. ९३पी लगत. प्रतंद क्रमांक ०८: पुर्वेस: साईड मार्जिन आणि मोकळी जागा, पश्चिमेस: फ्लॅट नं. ०७

आणि डक्ट पॅसेज, **दक्षिणेस:** फ्लॅट नं. ०९, **उत्तरेस**: साईड मार्जिन

सही / - (श्री रणजीत दास) हिपः स्वैर भाषांतर, तफावता असल्यास इंग्रजी ग्राहा... प्रतियत बँकः ऑफ विकारी ठिकाण : नाशिक

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर,

कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५. मूळ अर्ज क्र. २४० सन २०२४ परि. - १६

आरबीएल बँक लिमिटेड, ...अर्जदार विरुद्ध

मे. विवेक स्टील

...प्रतिवादी ज्याअर्थी, मूळ अर्ज क्र. २४० सन २०२४ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमो १८/०६/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २४,०८,५७१.७१/ - च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या सदर ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकली आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणीसाठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या (३०) तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/िकंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला **१६/०३/२०२६ रोजी स. ११.०० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत ु अर्जदारांना सादर करण्याचे आणि **डीआरटी-॥** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते, स्वाक्षरीने आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २७ नोव्हेंबर, २०२५ रोजी मुंबई येथे दिले.



प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई

सर्व प्रतिवाद्यांची नावे आणि पत्ते प्रति.

१. मे. विवेक स्टील्स.

प्लॉट क्र. ३, श्रीकृष्ण निवास, तळमजला, ८वी खेतवाडी लेन, गिरगाव, मुंबई ४०० ००४ २. श्री. महेंद्रकुमार जी. जैन, मालक, मे. विवेक स्टीलचे,

प्लॉट क्र. ३, श्रीकृष्ण निवास, तळमजला, ८वी खेतवाडी लेन, गिरगाव, मुंबई ४०० ००४

तसेच खालील पत्त्यावर देखील: श्री. महेंद्रकुमार जी. जैन, मालक, मे. विवेक स्टीलचे,

ए ३०१, तिसरा मजला, प्लॉट २६ ए, महावीर दर्शन, खेमराज किशनदास मार्ग, खंबाटा लेन, खेतवाडी, गिरगाव, मुंबई ४००००४.



Galactico Corporate Services Limited

NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and General Circular Nos. 14/2020 dated 8th April. 2020. 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June. 2021. 20/2021 dated 8th December. 2021 and 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof), the Company has through National Security Depository Limited ("NSDL") has completed the dispatch of Postal Ballot Notice dated 17th December, 2025 ("Postal Ballot Notice") vide email on Wednesday, 17th December,

Resolution mentioned in the said notice. In compliance with the MCA Circulars, the said Postal Ballot Notice is being sent only by electronic mode to those members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Monday, 15th December, 2025 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company/Depositories. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this Notice

2025 to the members seeking their approval in respect of the Special

for information purpose only. Further, in compliance with the MCA Circulars, the Company has made necessary arrangements for the members to register their email address. Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form; and (ii) Contact with RTA, if the shares are held in physical form.

The said notice will also be available on the Company's website at www.galacticocorp.com, website of stock exchange i.e. Bombay Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the website of Bigshare Services Pvt Ltd at harshada@bigshareonline.com and on the website of National Securities Depositories Limited https://evoting.nsdl.com

Members are requested to provide their assent or dissent through evoting only. The e-voting facility is provided by NSDL. Some of the important details regarding the e-voting are provided hereunder:

The manner of the participation in casting votes through the remote e voting facility is provided in the notice of the Postal ballot. The said notice also contains instructions with regard to login credentials for members, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email addresses either with the Company or

ı	For Galactic	o Corporate Services Limited
ı	Voting module available at https://evoti	ing.nsdl.com.
	In case shareholders/ investor have a you may refer the Frequently Asked Q	
	J .	Upto 5.00 p.m. (IST) on Saturday, 17th January, 2025
ı		Friday, 19th December, 2025

Commencement of e-voting period From 9.00 a.m. (IST) on

Date -17/12/2025 Pooja Pavan Rathi Place - Nashik Company Secretary and Compliance Officer

सूचना

बीएएसएफ इंडिया लि. युनिट क्र. १०ए, १०बी, १०सी (भाग), १० वा मजला, गोदरेज वन, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे,

मुंबई, महाराष्ट्र ४०००७९.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या खालील नमूद सिक्युरिटीज करिताचे शेअर प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि सदर सिक्य्रिटीजचे धारक/अर्जदारांनी प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांचा सदर सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असल्यास सदर तारखेपासून १५ दिवसांत तिच्या नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करणे आवश्यक आहे, अन्यथा कंपनी पुढील सूचने शिवाय प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही करेल

भागधारक/	कंपनीचे	फोलिओ क्र.	प्रमाणपत्र	धारण	विभिन्न क्र.
दावेदाराचे	नाव		豖.	केलेल्या	
नाव				रोख्यांची	
				संख्या	
मयत नंदलाल	बीएएसए	बी९एन०००२३१०	१३३३४७	१०	१०८६३३७०-१०८६३
सतीशचंद्र	इंडिया		१३३३४८	१०	१०८६३३८०-१०८६३
बंधोपाध्याय यांचे	लिमिटेड		१३३३४९	१०	१०८६३३९०-१०८६३
 कायदेशीर			१३३३५०	१०	१०८६३४००-१०८६३
वारसाद्वारे			१३३३५१	१	१०८६३४१०-१०८६३
गायत्री आशुतोष			१३३३५२	१	१०८६३४११-१०८६३
खांडेपारकर			७००००१३३	१०	५०६७२१–५०६७३०
(दावेदार)			७००००१३८	१०	५१०५९१-५१०६००
मार्फत			७००००१४५	१०	५११४३१-५११४४०
			७००००३७१	५०	१२२९७५२-१२२९८०
			६३८०००७	१५	३८९१०६६-३८९१०८
			७०००११०४	४७	५७३४७८०-५७३४८२१

दिनांक : १८/१२/२०२५

ठिकाण : मुंबई मयत. नंदलाल सतीशचंद्र बंधोपाध्याय त्यांच्या कायदेशीर वारस

गायत्री आश्तोष खांडेपारकर (दावेदार) मार्फत

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण लवादी संदर्भ क्र. एआरबी/सीओएस/६६ सन २०१४ मधील

वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ४८९ सन २०२२ दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.

मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट, २००२ अंतर्ग नोंदणीकृत सहकारी संस्था, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे कॉसमॉस टॉवर, प्लॉट क्र. ६, आयसीएस कॉलनी, युनिर्व्हिसिटी रोड, गणेश खिंड, शिवाजी नगर, पुणे-४११००७. आणि तिचे विभागीय कार्यालय आहे होरायझन बिल्डिंग, २रा मजला रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम),

विरुध्द १. शैलेश भार्गव शिंगरे वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : ए/२०४, ब्रह्मा सिद्धी सीएचएसएल, अप्पासाहेब मराठे रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२४.

बाबा राममुरत मौर्या वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : फ्लॅट क्र. ६, विंग एच/१, लॉरेन्स पार्क सीएचएसएल, विजय पार्क, नायगाव (पश्चिम), ठाणे. जलाल अब्दल सलाम वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : ए/३०३, अस्मिता क्रेसेंट, अस्मिता

क्लबजवळ, मीरा रोड (पू.), ठाणे ४०१ १०७. न्यू फॉर्च्युन कार डीलर प्रोप्रायटरशीप फर्मचे एकमेव प्रोप्रायटर शौकत अली जलील खान, कार्यालय: दकान क्र. सी/४, लतीफ पार्क, एस. के. स्टोनसमोर, एम. बी. रोड (पूर्व),

ठाणे ४०१ १०७ सुहास एम. चिकोडे वय : प्रौढ, व्यवसाय : कन्सलटन्सी, राहणार : फ्लॅट क्र. १००१, सरस्वती सीएचएस, नवघर रोड, म्हाडा बस डेपो समोर, मुलुंड पूर्व, मुंबई ४०० ०८१.

. रश्मी एस. वैद्य वय : प्रौढ, व्यवसाय : गृहिणी, राहणार : बिल्डिंग क्र. ९५/बी/१०५,

तारागगन सीएचएस लि., १३ वा रोड, टिळक नगर, मुंबई ४११ ०८९. जप्त केलेल्या मिळकतीवर दावे असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींना बॉम्बे

हायकोर्ट, (ओरिजनल साईड) रुल्स, १९८० च्या नियम ५८१ अंतर्गत सूचना याअर्थी १८ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या आदेशाला अनुसरुन शेरिफांनी **फ्लॅट** क्र. ५०७, ५वा मजला, ओम चिंतामणी (प्रभादेवी) को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. खेड गल्ली, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मंबई- ४०००२५ येथे स्थित, वसलेल्या आणि अशा प्रतिवादी क्र. १ यांच्या ओनरशीप निवासी परिसराचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधामधील १००% शेअर्स वरील नावाच

वादींसाठी जाहीर लिलावाने विकण्याचे निर्देश दिले आहेत. वरील नावाच्या मिळकतीवर हक्क किंवा प्रभार, दावे असलेल्या सर्व व्यक्तींना (दावे समाविष्ट आणि जप्तीसाट हरकत किंवा ती बाजूला काढण्यासाठी इच्छुक वगळून) सूचना याद्वारे देण्यात येते की, त्यांनी असे हक्क, दावे किंवा प्रभाराचे गंभीरपणे पृष्ठी केलेले किंवा शपथेवर प्रमाणित शपथपत्र सदर कार्यालयात २७ **जानेवारी, २०२६** रोजी किंवा पर्वी दाखल करणे आवश्यक आहे. सदर दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५

(शोनाली के. दिघे)

परि.क्र

प्रबंधक

मुंबई

दिनांक: १८ डिसेंबर, २०२५

डीआरटी-॥, मुंबई

...अर्जदार

क्र. ५०५, ५०६, ५११, ५वा मजला, व्होकार्ड बिल्डिंग क्र. जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड, एल. टी. मार्ग पोलिस स्टेशन समोर, मुंबई-४००००१ टीप: तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जेल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्रता निकषांनुसार तुम्हाला मोफ वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी संपर्क करू शकता.

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. – ॥ मध्ये

(भारत सरकार, वित्त मंत्रालय)

३रा मजला, एमटीएनएल इमारत, स्ट्रॅंड सिनेमाजवळ, कुलाबा मार्केट्, कुलाबा, मुंबई - ४०० ००५

मूळ अजे क्र. ८३० सन २०२४

समन्स

इंडियन ओव्हरसीज बँक

विरुद्ध

मे. विवांता इम्पेक्स आणि इतर. ...प्रतिवादी

न्याअर्थी, वरील नमूद **ओए क्र. ८३० सन २०२४** सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर २८.१०.२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ४,५६,८७६/-** च्या कर्जाच्या वसुलीसार्ट नुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्भतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरणे द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० **(तीस)**

दिवसांत कारणे दाखविण्यासाठी; (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३-ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे : ;iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३-ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३-ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री. भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य खात्यामध्ये जमा केली पाहिजे तुम्हाला या न्यायाधिकरणासमोर वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत हजर आणि अर्जदाराल

र्देण्यात आलेल्या प्रतीसह आणि १७/०४/२०२६ रोजी स. ११ वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे आणि मागितलेली दाद का मंजूर केली जाऊ नये, याचे कारण दाखवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. /ii) सूचना घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जदाराचे म्हणणे ऐकून, अर्जावर सुनावर्ण

होऊन निकाल दिला जोईल. ाझ्या हस्ते, सहीने आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **१२ डिसेंबर, २०२५** रोजी दिले

सर्व प्रतिवाद्यांची नावे आणि पत्ते

१. मे. विवांता इम्पेक्स (कर्जदार) मालक - कु. पूजा वाय नरुला यांच्यामार्फत

२५१, जलाराम कृपा, २०१/२०४ मंगल भवनच्या मागे, २रा मजला कानेरी, भिवंडी - ४२१३०२ आणि येथे देखील: ९५८/९५९, कृष्णा बाई कंपाऊंड,

कु. पूजा यशपाल नरुला (हमीदार) बी - ३०२, शिव शिवम, न्यू लिंक रोडजवळ. आदर्श नगर, लोटस पेट्रोल पंपाजवळ, जोगेश्वरी (प.), मुंबई ४०० १०२

डापोडा रोड, भिवंडी जिल्हा,

ठाणे. मंबई - ४२१ ३०२

RELIANCE

भागधारकांना सूचना प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो

ऑगस्ट, २०२५ आणि १९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिराती व्यतिरि आणि २ जुलै, २०२५ रोजीच्या सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/ २०२५/९७ च्या संदर्भात, भागधारकांना पुन्हा एकदा कळविण्यात येते की, एप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कारणांमुळे नाकारण्या दाखल करण्याची संधी देणारी एक-वेळची विशेष विंडो ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत उघडण्यात आली आहे हस्तांतरणासाठी पन्हा सादर केलेले शेअर्स या विंडो कालावधीत केवळ डीमटेरियलाइज्ड स्वरूपात प्रक्रिय केले जातील.

या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारे पात्र भागधारक आवश्यक कागदपत्रांसह हस्तांतर विनंती कंपनीच्या रजिस्टाः आणि टान्सफर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्याकडे सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००^३२ येथील कार्यालयात सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी कृपया सेबी परिपत्रकाची लिंक पहा https://tinyurl.com/sebicjul25 किंवा reliancepower.investor@reliancegroupindia.com किंवा rpower@kfintech.com ईमेल पाठवा

टीप: कंपनी तिच्या सदस्यांना सर्व संप्रेषण इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/केफिनटेक/कंपनीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करण्यास किंवा अद्यावत करण्यास प्रोत्साहित करते. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि जलद आणि सुरक्षित व्यवहार सुलभ करण्यासाठी त्यांच्या होल्डिंग्ज डीमटेरियलायझेशनचा विचार करण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांचे फोलिओ, पॅन, केवायसी तपशील किंवा नामांकनाची निवड अद्यतनित केलेली नाही, त्यांना einward.ris@kfintech.com वर संबंधित आयएसआर फॉर्म सादर करून वरील तपशील अद्यतिनत करण्याची विनंती केली जाते किंवा वरील पत्त्याव प्रत्यक्ष प्रत पाठवावी

रिलायन्स पाँवर लिमिटेड करि ठिकाण: मुंबई रमणदिप कौर तारीख: १७ डिसेंबर, २०२५ कंपनी सचिव रिलायन्स पॉवर लिमिटेड

सीआयएन: एल४०१०१एमएच१९९५पीएलसी०८४६८७ नोंदणीकृत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट. मुंबई ४०० ००१दुरध्वनी:+९१ २२ ४३०३ १०००

ई-मेल: reliancepower.investors@reliancegroupindia.com वेबसाइट: www.reliancepower.co.in

जाहीर सूचना

सोसायटी लिमिटेड, ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी गहनिर्माण संस्था असन् नोंटणी के. बीओएम (डब्ल्यपी) एचएसजी (टीसी)/१०६६ सन् १९८४-८५, नोंदणीकृत कार्यालय जी, श्री राणी सती नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४० ॰६४ येथे असलेल्या (यापुढे **''सदर सोसायटी''**) सोसायटीच्या जमिनीबाबत तसेच त्यावर उभारलेल्या ११ इमारतींबाबत. तसेच त्यास अनसंगिक संरचना जसे की सोसायटी रूम. लिफ्ट रूम पंप रूम, तसेच 'डाफ्टरी बिल्डिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र संरचनेखालील जमीन व तेच्याशी संलग्न असलेली जमीन जी भूतळे अधिक एक मजला (जी+१) अशी लहान स्वतंत्र इमारत असन. जी सोसायटीच्या जिमनीचा अविभाज्य भाग आहे व जी. श्री राणी सती नगर. एस. व्ही रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथे स्थित आहे), याबाबतचे हक्क, मालकी हक्क रात, गाराज (तारावन), वुवन करण्यात करणा विकास तर्वाराणा है, नावारात हक, तारात्वार हक, हितसंबंध व पात्रता यांची चौकशी करीत आहे, ज्याचे अधिक तपशीलवार वर्णन खालील परिशिष्टामध्ये करण्यात आले आहे (अनुक्रमे, प्रथम ''**जमीन'**', द्वितीय **''इमारती'**', तृतीय '<mark>अनुषंगिक संरचना''</mark> व चतुर्थ ''डा<mark>फ्टरी बिल्डिंगखालील जमीन''</mark> आणि एकत्रितपर्

सदर मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत, तसेच त्यास संबंधित फ्लोअर स्पेर इंडेक्स/फ्लोअर एरिया रेशो, हस्तांतरणीय विकास हक व विकास क्षमतेबाबत, किंवा सोसायटीचे शेअर्स तसेच इमारतींतील फ्लॅट्स जे सोसायटी किंवा तिच्या सदस्यांच्या मालकीचे व ताब्यात आहेत यांबाबत, तसेच त्यांचा ताबा, वापर किंवा अधिवास यांबाबत, विकी, हस्तांतरण, वाटप अदलाबदल, देणगी, हस्तांतरणपत्र, तारण, धारणाधिकार, भार, न्यास, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा भाडेकरार, उप-भाडेकरार, परवाना, अधिवास हक्क, भार, वारसा, वसीयत, उत्तराधिकार, कौटुंबिव व्यवस्था/तडजोड. इच्छापत्र. साक्षांकित दस्तऐवज. प्रॉबेट. प्रशासन पत्रे. सविधाधिकार. ताबा निर्वाह, विकास हक्क, कोणत्याही न्यायालयाचा अंतरिम किंवा अंतिम हुकूम किंवा आदेश, किंव कोणत्याही करार/संविदा अंतर्गत, किंवा अन्य कोणत्याही प्रकार, कोणत्याही व्यक्तीस/व्यक्तींन कोणताही हक, मालकी हक, हितसंबंध, लाभ, दावा किंवा मागणी असल्यास, अशा सर्वांनी त्यांच्या अशा दाव्याची माहिती सर्व संबंधित दस्तऐवजी पुराव्यांच्या नोटरीकृत सत्य प्रतींसह, लेखी स्वरूपात, खाली सही करणाऱ्यास, आर्केड हाऊस, १ ला मजला, चिल्ड्रन्स अकॅडमी शेजारी, आत्माराम सावंत मार्ग, अशोक नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ येथे, सदर जाहि सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावी; अन्यथा, अश र्भेणत्याही व्यक्तीचा/व्यक्तींचा, असल्यास, असा कथित हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, लाभ दावा किंवा मागणी माफ व/किंवा त्याग केलेली समजण्यात येईल, तसेच ती शून्य, अमान्य अस्तित्वहीन व बंधनकारक नसलेली ठरेल.

वरील संदर्भित परिशिष्ट (मालमत्तेचे वर्णन)

सदर मुक्तहक्काची सलग अशी सर्व ती जमीन व जिमनीचा भाग, प्लॉट 'जी' म्हणून ओळखल जाणारी, एकूण ६,५५३.४० चौ. मीटर क्षेत्रफळाची, दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजीच्या एकतर्फी समजलेला हस्तांतरण करारनाम्यानुसार, सी.टी.एस. क्र. ६६९, ६६९/१ व ६६९/२ ६७० (भाग), ६७०/१, ६७०/३ ते ६७०/६, ६७१/ए (भाग), गाव मालाड (दक्षिण), तालुक बोरिवली, नोंदणी उप-जिल्हा बांदा, जिल्हा मंबई उपनगर, ग्रेटर मंबई हृद्दीत येणारी, व श्री राणी सर्त नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे स्थित असून, खालीलप्रमाणे सीम

निश्चित केलेली आहे, म्हणजेच : : सी.टी.एस. क्र.६६८, ६६४, ६६३ व ६६२ असलेल्या जिमनी उत्तर किंवा उत्तर दिशेस दक्षिण किंवा दक्षिण दिशेस : सी.टी.एस. क्र. ६७३ व ६७२ असलेल्या जिमनी; गाव पहाडी-गोरेगाव यांच्या हद्दींनी; पूर्व किंवा पूर्व दिशेस पश्चिम किंवा पश्चिम दिशेस : एस. व्ही. रोड ने.

द्वितीय: इमारती:

ू नदर जिमनीवर उभ्या असलेल्या परस्पर जोडलेल्या एकूण ११ (अकरा) इमारती, ज्या इमारत क्र जी-१ ते जी-११ अशा क्रमांकांनी ओळखल्या जातात, आणि प्रत्येकी तळ मजला व त्यावरील चार मजले अशी रचना असलेली**, ''श्री राणी सती नगर''** या नावाने ओळखली जाणारी संकुल रचना, ज्यामध्ये एकुण १७५ (एकशे पंच्याहत्तर) विद्यमान फ्लॅट्स समाविष्ट आहेत तृतीय: पुरक संरचना: मुदर जिमनीवर उभारण्यात आलेल्या व अस्तित्वात असलेल्या पंप रूम, मीटर रूम इत्यादी पूरक

चतर्थः डाफ्टरी डमारतीखालील जमीनः

'डाफ्टरी बिल्डिंग['] म्हणन ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र संरचनेस खालील व तिला संलग्न

असलेली सलग जमीन, जी एस. व्ही. रोड व सोसायटीच्या इमारतींच्या दरम्यान स्थित असून, तळ मजला व त्यावरील एक मजला (जी + १) अशी रचना असलेली लहान स्वतंत्र इमारत असून, सदर मालमत्तेचा अविभाज्य भाग व तुर्कडा म्हणून त्यावर उभी आहे मुंबई, दिनांक १८ डिसेंबर, २०२५ सही / -

सुश्री. रजनी भोर वकील, बॉम्बे उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की, आम्ही सुरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेड **(''भाडेपट्टाधारक'')**, ही कंपनी कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत असून तिचे नोंदणीकृत कार्यालय ३०१, ३ रा मजला, अमन चेंबर्स. वीर सावरकर मार्ग, बेंगळ केमिकल्स समोर, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे आहे, यांच्या भाडेपट्टा हक्क, मालकी, हितसंबंध, लाभ व कोणत्याही स्वरूपाचे हक्क यांची चौकशी करीत आहोत. ही चौकशी इंडिया रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फंड सिरीज २ (''ग्राहक'') यांच्या वतीने, खालील परिशिष्ट मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तेबाबत (''मालमत्ता'')करण्यात येत आहे. व्यावसायिक व्यवस्थेचा एक भाग म्हणन, भाडेपदाधारक सदर मालमत्तेसंदर्भात प्राप्त केलेल्या भाडेपदा हक्कांवर तारण व भार स्वरूपात आमच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरक्षा हित निर्माण

सर्व व्यक्ती/संस्था, ज्यामध्ये परंतु त्यापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक व्यक्ती हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, बिगर-बँकिंग वित्तीय संस्था, फर्म्स, व्यक्तींच्या संघटना किंवा नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत कोणतीही व्यक्तीसंस्था, कर्जदार व/किंवा सावकार, ज्यांना सदर मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत विक्री, देवाणघेवाण करार/समझोते, विकास हक्क, मार्गाधिकार, भागीदारी, अडथळा, भाडेपट्टा उप-भाडेपट्टा, परवाना, हक्कांतरण, तारण (समताधारित अथवा अन्य) वारसा, उत्तराधिकार, देखभाल, भाडेहक्क, वसीयत, संयुक्त उपक्रम, देणगी ट्रस्ट, हस्तांतरण, धारणाधिकार, भार, शेअर, तारण ठेव, सुविधाधिकार ताबा, लिस-पेन्डन्स, आरक्षण, कौटुंबिक व्यवस्था/समेट किंवा अन्य कोणत्याही प्रकारची व्यवस्था, जप्ती, स्थिगिती आदेश, कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण अथवा लवादाने दिलेल्या कोणत्याही हकूम, आदेश किंवा पुरस्काराअंतर्गत, कालमर्यादा अधिकार पर्व-अधिकार, कोणत्याही सामंजस्य करार, विक्री करार, पाँवर ऑफ अटर्नी वाटपपत्र, पर्याय, एफएसआय/एफएआर उपभोग, प्रथम नकाराचा अधिकार किंवा अन्य हस्तांतरण, कर्ज, आगाऊ रक्कम, कोणतीही जबाबदारी किंवा बांधिलकी अथवा कोणत्याही स्वरूपाचा हक्क, दावा, हरकत, मागणी किंवा हितसंबंध असल्याचा दावा असेल, अशा सर्वांनी या सूचनेच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे, लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रीय पुराव्यासह आम्हांस कळवावे: फॉक्स मंडल अँड असोसिएट्स एलएलपी, द कॅपिटल, २०७बी, २ रा मजला, जी ब्लॉक

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ आणि/किंवा ई-मेल: sushant.shetty@foxmandal.in वरील मुदतीत तसे न केल्यास अशा सर्व दावे व/किंवा हरकती त्यागलेल्या व/किंवा सोडून दिलेल्या मानल्या जातील.

परिशिष्ट

शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३६ असलेली संपूर्ण भाडेपट्टा जमीन, क्षेत्रफळ ३८९.६३ चौ. मीटर (मालमत्ता कार्डनुसार) व ३८४.६९ चौ. मीटर (मालकी कागदपत्रांनुसार) (समतुल्य ४६६ चौ. यार्ड्स) किंवा त्याच्या आसपासची, त्यावर उभी असलेली "शिव तीर्थ" (पूर्वी "वेणू निनाद" म्हणून ओळखली जाणारी) इमारत, ज्यामध्ये तळमजला व त्यावर ५ वरचे मजले तसेच तेथील मंदिर समाविष्ट आहे, जी नवीन सर्व्हे क्रमांक १४८९ (भाग), कॅडस्ट्रल सर्व्हें क्रमांक १८४६, माहिम विभाग आणि 'जी' वॉर्ड क्रमांक ४८८५(१), नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर यामध्ये येते आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे:

उत्तरेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३७; दक्षिणेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३५; पर्वेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १७३; आणि पश्चिमेस : डॉ. एम. बी. राऊत मार्ग म्हणून ओळखला जाणारा ४० फूट रुंद रस्ता.

> सही/ सुशांत शेड़ी भागीदार FoxMandal

सूचनेनुसार,आम्ही श्री.मिखाईल गौरव भट्ट यांचा हक्क तपासत आहोत. सदर हक्कांमध्ये सुमित अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे रुपये ५०/- प्रत्येकीचे एकूण १२५ शेअर्स, ज्यांचे वैशिष्ट्यांकित क्रमांक १७५१ ते १८७५ आहेत. तसेच फ्लॅट क्रमांक ५, सुमारे १०८३ चौ. फूट (१००.६५ चौ. मीटर) किंवा त्याच्या आसपासचे कार्पेट क्षेत्रफळ (लेआउट प्लॅनमध्ये वास्तुविशारदाने प्रमाणित केल्यानुसार) आणि एमसीजीएम कॅपिटल व्हॅल्यू स्टेटमेंट प्रमाणे सुमारे ९३.० चौ. मीटर किंवा त्याच्या आसपासचे कार्पेट क्षेत्रफळ, "समिट अपार्टमेंट्स" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ३ रा मजल वर स्थित, प्लॉट क्रमांक ३१-ए, कार्मायकल रोड, मुंबई ४०० ०२६, सी.एस. क्रमांक ७२३, मालाबार व कंबाला हिल विभाग यांतील सर्व लाभकारी हक, मालकी व हितसंबंध यांचा समावेश आहे. सदर शेअस किंवा सदर जागेबाबत कोणत्याही व्यक्ती /व्यक्तींना काही दावा असल्यास, त्यांनी ग सचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासन १४ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्री पुराव्यासह खाली सही करणाऱ्याकडे लेखी स्वरूपात आपले दावे सादर करावेत: अन्यथा

जाहीर सूचना

राजन हिरानंदानी भागीदार

राजन हिरानंदानी अँड असोसिएट्स

असे दावे असल्यास ते त्यागलेले मानले

जातील.

५०४ ए/बी नीलकंठ, ९८ मरीन ड्राइव्ह मुंबई ४००००२ **दिनांक :** १८ डिसेंबर, २०२५

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय ढंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय ग्रीप्रस्था, नालासो[ँ]पारा-विरार लिंक रोड, एच.पी वेटोलपंपाच्या पुढे,निळेमोरे नालासोपारा प, ४०१२०[:] दरध्वनी क्रमांक ०२५०-३२०८८०

mail ID: vasaisdo@gmail.con जाहीर सुचना याद्वारे जाहीर अवाहन करण्यांत येत की, श्री मोहम्मद इलियास अरिफ चौधरी व इतर १, रा पारस नगर, फेस २. बी विंग २०३, बोईसर पूर्व, ता. वसई, जि. पालघर व इतर १ यांनी मौजे वालीव, ता. वसईं, येथील स.नं. ९८/११ या मिळकतीवरी फेरफार क्रमांक ९५४२ च्या विरूध्द अपिलार्थ यांनी इकडील न्यायालयात क्र. व्हीडी/आरटीएस अपिल/संकिर्ण नं. १२९/२०२४ दाखल केलेर आहे. प्रस्तुत् अपिलामधील जमिन मिळकतीचा

तपशील खालील प्रमाणे : गावाचे नाव स.नं./हि.नं. क्षेत्र(हे.आर) आकार वालीव ९८/११ ०-०३-६६ | प्रस्तुत प्रकरणी खालील सामनेवाले हे खलील नमुख ात्यावर तलाठी रजिस्टर ए.डी/पोस्टाने यांचे मार्फें नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार नमुद पत्यावर राहत नसल्याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस अपिलाची प्रनाताणी या कार्यालयात दिनांक ०५/०१/२०२१ रोंजी सकाळी ११.०० वा ठेवण्यात आलेलों आहे. त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणांत खालील नमुद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारर आगर हितसंबधित अन्य कोणताही व्यक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई यांचे न्यायालयात नेमृत दिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रांसह न चुकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या

आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद

घ्यावी. सामनेवाले वांचे नावे:-

१) श्री. हनीफ आय शेख मयत तर्फे वारस १/९. इमरान हनीफ शेख

१/२. जरिना हनीफ शेख १/3. रूहीना हनीफ शेख १/४. सगुप्ता हनीफ शेख १/५. फरहीन हनीफ शेख

१/६. रेश्मा हनीफ शेख

१/७. अरमान हनीफ शेख १/८. हबीबा हनीफ शेख रा. फ्लॅट नं. बी ०२०२. हिलटॉन रेजन्सी. को. ऑ. ही सो., एव्हरशाईन सिटी, वसई पू, ता. वसई, जि.

उपविभागीय अधिकारी, वसई

mahindra EPC महिंदा ईपीसी इरिगेशन लिमिटेड नों. कार्यालय: प्लॉट क्र. एच-१०९, एमआयडीसी

अंबड, नाशिक - ४२२०१० ई-मेल: info@mahindrairrigation.com

वेबसाईट : www.mahindrairrigation.com सीआयएन नं. : एल२५२००एमएच१९८१पीएलसी०२५७३१ दू. : ९१ २५३६६४२०० ात्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्य

सर्व भागधारकांना सुचना प्रत्यक्ष शेअर्ससाठी हस्तांतरण विनंत्या पुन्हा सादर करण्याकरिता विशेष कक्ष

याद्वारे सचना देण्यात येते की. ०२ जलै. २०२५ दिनांकित सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्यलर क. सेबी/एचओ/एमआयआरएसडी एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर २०२५/९७ नुसार प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्य पुन्हा सादर करता याव्यात यासाठी ०७ जुलै, २०२५ पासू ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा (०६) महिन्यांच्य कालावधीसाठी एक विशेष कक्ष उघडण्यात आला आहे ०१ एप्रिल, २०१९ पूर्वी जे हस्तांतरण विलेख सादर केले होते परंत दस्तावेज / प्रक्रियेतील त्रुटींमुळे / किंवा अन कारणांनी फेटाळले / परत केले / विचारात घेतले नव्ह त्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

परोक्त कालावधीत रितसर सुधारित आणि पुन्ह केलेल्या सर्व हस्तांतरण विनंत्या हस्तांतरण -नि-डिमॅट माध्यमातून कृतीशील केल्या जातील म्हणजेच फक्त डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स हस्तांतरित आणि जारी

यानुसार सादरकर्त्यांकडे एक सक्रिय डिमॅट अकाऊंट अस गरजेचे आहे. पात्र गुंतवणुकदारांनी कंपनीकडे आणि /किंव मे. केफीन हेकनॉलॉजीज लिमिटेड, कंपनीचे रजिस्टारकः खाली दिलेल्या संपर्क तपशिलांवर सर्व कामाच्या दिवशी स :.०० ते सं. ५:०० पर्यंत निर्धारित मुदतीत कलायंट मास्ट लिस्ट (सीएमएल), रितसर केलेले हस्तांतरण विलेख. मट शेअर प्रमाणपत्रे आणि अन्य कोणतेही आवश्य दस्तावेजांसह सर्व आवश्यक दस्तावेजांसहीत त्यांच . स-सादरीकरण विनंत्या सादर करणे गरजेचे आहे नाव किफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

कार्व्ही सेलेनियम टॉवर बी. प्लॉट क्रमांक बोवली हैराबार - ५०००३२ +0२२-४६१७०९११ ई-मेल

महिंद्रा ईपीसी इरिगेशन्स लिमिटेड साठी सही/-रत्नाकर नवघरे कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : नाशिक दिनांक : १८ डिसेंबर, २०२५

सभासदत्व क्र.ए८४५८

आयडी

शनिवार, २० डिसेंबर २०२५; सायंकाळी ६:०० वाजल्यापासून. शिवम सुंदरम व्हेज रेस्टॉरंट, शॉप नं. 123, सराफ चौधरी नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई - 400 101, महाराष्ट्र.

शनिवार, 20 डिसेंबर 2025; सायंकाळी 6:00 वाजल्यापासून. हॉटेल प्रसाद फूड डिव्हाईन, एसएस बिझनेस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, ओंकार नगर, सागरली गाव, डोंबिवली पूर्व - 421 203, महाराष्ट्र. नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल करा: आशिष सिन्नरकर, मोबाइल: 98676 15133. नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 पर्यंत असेल. वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही.

An Investor Education and Awareness Initiative

म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी नो युत्र करूरार (केवायासी) च्या आवश्यकता एकदाव पूर्ण करण्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.hdfofund.com/information/key-know-how येथे मेट द्या. गुंतवणुकदावांनी फक्त नोद्यांकृत म्युच्युअल फंडांसीबत व्यवहार करावा, ज्यांचा तरावील सेवीच्या वेदसाहृदयर (www.sebi.gov.in/intermediantes.html) तपासून पहाट तोहंदिक, कोणव्याही अवार्यों वीचकी, तकत करावात कि व्यवकार निवारणात्मारी जुलाकुदार एप्सानी काणी /विवार इन्हेर्स्टर सेरिक्शन अधिकारणांची संपर्क साथू करावात, त्याववरीय, गुंववणुकदार एप्सानी काणी /विवार इन्हेर्स्टर सेरिक्शन अधिकारणांची संपर्क साथू करावात, त्याववरीय, गुंववणुकदार एप्सानी काणी /विवार करावात नाही तर https://scores.sebi.gov.in वरील स्वार्यों स्वित्या उपलब्ध आहे. जर एप्सानीकार थेट केलेच्या अध्या स्वोत्यान संबी कर ऑनलाईन तकार नोदियध्याची आणि नंतर काणी सिंधती वापानू पाह्याची सुविधा उपलब्ध आहे. जर एप्सानीकार थेट केलेच्या अध्या स्वोत्यसं पीटिलाईन केलेच्या वात्रावेदा प्रतिशाद प्रतिशाद प्रतिशाद प्रतिशाद प्रतिशाद में गुतवजूकदारचे समाधान झाले नाही तर ते https://smartodrin/login वरील स्माधान झाले नाही तर ते https://smartodrin/login वरील स्वार्य डीडीआर वर कोणतीही तकार नोद्यू शकतात.

जाहीर नोटीस ग नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की गाव मौजे समेळ,तलाठी सजा : उमराळे, तालुक वसई, जिल्हा: पालघर, येथील जमीन मिळक ज़ीचा सर्वे / हिस्सा नं. ४२/४/१, क्षेत्र १७.४०.०० आ*ज* चौ मी आकारणी रू १७४०० पैसा ही जमी ... मेळकत माझे अशिल **रमेश नारायण देशमुख** मनोहर नारायण देशमुख हयांचे मालकीची कब्जेवहीवाटीची आहे. सदर वर वर्णन केलेल्य जमीन मिळकतीची मालकी निर्वेध (टायटल क्लिय असणेबाबत माझे अशिलांतर्फे सदरची जाही गोटीस प्रसिद्ध करीत आहे. तसेच सदर जमी मेळकतीची वसई विरार शहर महानगर पालिव

कार्यालयतुन बांधकाम परवानगी घेणेची आहे. तरी सदरबाबत कोणासही काहीएक हरकत, वाट दावा असल्यास व सदर मिळकतीवर कोणीह इसमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल सदर मिळकती संदर्भात कोणाही व्यक्तीचा व संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिका वहीवाट. बक्षीस. कब्जा. बोजा किंवा हितसंबं असल्यास सदरह नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खाली प्रत्यावर कळवावे. अन्यथा कोणाचाही काहीही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो आपण सोडला आहे असे समजुन व्यवहार पुर्ण केला जाईल याची नोंद ध्यावी. देनांक : १७/१२/२०२५

ॲंड. माधरी अशोक पाटील वकील, उच्च न्यायालय, मुंबई ऑफीस : ३०१, प्रिता को-ऑप, हौ, सोसायटी, बैंव ऑफ बडोदासमोर,मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व) तालुका : वसई, जिल्हा : पालघर, पिन : ४०१ ३०५ .

जाहीर सूचना

सुचित करण्यात येते की, माझे ग्राहक श्री जालिय रेअल्टी व्हेंचर एलएलपी, ज्यांचे नोंदणीकर त्रजल्टा व्हेचर एसएसपा, ज्याच नादणाकृत कार्यालय ऑफिस क्रमांक ५०१, ५ वा मजला अटलाटा इस्टेट प्रिमायसेस सी.एस. लि.,विरवाण इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबर १९८८ ११८८ वर्षे प्राप्त के स्वर्रे होत्साव (भूव), चुन १००० ६३, येथे आहे, हे खरेदीदार म्हणून खालीत परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली मालमत्ता मालक सौ इंदिरा राणी उग्रसेन भारद्वाज यांच्याकडून खरेर्द करण्याचा मानस धरून आहेत. माझ्या ग्राहकांच्य सूचनेनुसार, मी सदर परिशिष्टातील मालमत्तेबा मालकाचा हक्क तपासणी व पडताळणी क सदर परिशिष्टातील मालमत्तेबाबत किंवा तिच्य

कोणत्याही भागाबाबत विक्री, हस्तांतरण हक्कांतरण, देवाणघेवाण, देणगी, भाडेपट्टा, उप

भाडेपट्टा, भाडेहक, विकास, परवाना, तारण, भार

ारणाधिकार, सुरक्षा हित, वारसा, वसीयत त्तराधिकार, प्रतिकूल ताबा, परिसमापन लिलाव, समझोता, इच्छापत्र, वसीयतनामा प्रोबेट, प्रशासनपत्र, देखभाल, कायद्याचा हुकूम किंवा आदेश, करार, समझोता, कायद्याचा हुकूम किंवा मालकाद्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक, मालकी, हितसंबंध, लाभ, दाव किंवा मागणी असलेल्या यक्तींना/व्यक्तीसमूहांना अशी आवश्यकता आहे त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्य दिनांकापासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत खार्ल सही करणाऱ्याकडे लेखी स्वरूपात. सर्व संबंधित सहा करणाऱ्याकड लखा स्वरूपात, सव संबाधत कागदपत्रांच्या नोटरीकृत सत्य प्रतींसह आपले दावे कळवावेत: फ्लॅट क्रमांक ६/११, २ रा मजला, द मालाड को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि पोद्दार रोड, मालाङ (पूर्व), मुंबई-४०००९७ वरील मुदतीत तसे न केल्यास, परिशिष्टातील मालमत्तेची माझ्या ग्राहकांच्या नावे खरेदी, हस्तांतरण व हक्कांतरण ही कायद्यानुसा हस्तातरण व हक्षातरण हा कायधानुसा अपेक्षितप्रमाणे पूर्ण करण्यात येईल, असे गृहीत धरून की कोणतेही दावे किंवा हरकती अस्तित्वात

मालमत्तेचे परिशिष्ट (जमीन व त्यावरील संरचना व चाळींचे वर्णन)

नाहीत, आणि असल्यास ते त्यागलेले व सोडून

दिलेले मानण्यात येतील

चाळाच वणन) कुरार गाव, तालुका बोरीवली, एम.एस.डी. येथे स्थित, सर्व्हे क्रमांक २५ (भाग), सिटी सर्व्हे क्रमांक ३५१ (भाग) असलेली संपूर्ण झोपडपट्टी जमीन, क्षेत्रफळ ४०५५.५५ ची. याड्स, समतुल ३२६०.२६ ची. मीटर, त्यावर उम्या असलेल विविध चाळी व खोल्यांसह, ज् भाडेकरू/अधिवासी यांच्या ताब्यात आहेत तसेच मालकाच्या स्वतःच्या खोल्यांसह, संस्कार स्कूलजवळ, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७, आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धः पूर्वेस : सर्व्हें क्रमांक २५ (भाग) चा पूर्वेकडीत

मान; पश्चिमेस : कुरार येथील सर्व्हे क्रमांक २५ (भाग) उत्तरेस : कुरार येथील सर्व्हे क्रमांक १५ए; आणि दक्षिणेस : ४० फूट रुंद रस्ता, ज्याच्या पलीकडे कुरार येथील सर्व्हे क्रमांक २५ (भाग) चा उर्वरित ठिकाण : मंबई

दिनांक : १८ डिसेंबर, २०२५ श्री.अनुपम आर. शम

जाहीर सूचना

''बँक''), ही कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थाप झालेली बँकिंग कंपनी असून, तिने वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि सुरक्षा हिताची अंमलबजावर्ण अधिनियम, २००२ (''सारफेसी अधिनियम'') यांच्य तरतृदींअंतर्गत आपले अधिकार वापरले आहेत. अतिरित्त पुख्य महानगर दंडाधिकारी, १९ वे न्यायालय, एस्प्लानेड मुंबई यांच्यासमोर दाखल प्रकरण क्रमांक ६९५/एसए/२०२३ अंतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार, श्रीमती शांती सिंग चौहान व श्री. तरुप एम. चौहान यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती. सदर व्यक्तींनी खालील परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली निवासी मालमत्ता ("सदर जागा"), ज्यांचे ते मालव आहेत, त्यांनी घेतलेल्या पतसुविधांसाठी तारण म्हणून गहाण ठेवली होती व त्याबाबत परतफेडीत कसर केर्ल

सदर बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने सारफेसं अधिनियमाच्या तरतुर्दीनुसार सदर जागेचा भौतिक ताब घेतला आहे. त्यानंतर, कायदा व लाग नियमांनसार बँकेने सदर जागेचा सार्वजनिक लिलाव आयोजित केला असन सर्वाधिक बोलीदार) म्हणून पुढे आले आहेत. त्यामुद बँकेचा सदर जागेबाबत आमच्या ग्राहकांच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करण्याचा मानस आहे.

प्तर्व व्यक्तींना, ज्यामध्ये वारस, कायदेशीर प्रतिनिधी भाडेकरू अधिवासी हस्तांतरणधारक टावेटार संस्था प्राधिकरणे तसेच कोणतीही इतर व्यक्ती/व्यक्तीसमूह ज्यांन सदर जागेवर सध्या किंवा भविष्यात कोणताही हकः गालकी, हितसंबंध, दावा, मागणी, धारणाधिकार, भार, भाडेपट्टा, भाडेहक्क, ताबा, सुविधाधिकार किंवा कोणत्याही . स्वरूपाचा अडथळा असल्याचा दावा असेल, अशा सर्वांन या सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून ७ (सात) दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रीय पुराव्यासह खार्ल सही करणाऱ्यांकडे आपले दावे सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. तसे न केल्यास, असे सर्व दावे त्यागलेल ा/किंवा सोडून दिलेले मानण्यात येतील आणि प्रस्तावित विक्री सर्व अशा दावे व अडथळ्यांपासून मुक्त पूर्ण करण्या

(सदर जागेचे वर्णन)

प्लॉट क्रमांक ७०३ए व ७०३बी, एकत्रितपणे १०८२ चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाचे, ''कॉन्टिनेंटल टॉवर्स'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ७ वा मजला वर स्थित तसेच इमारतीच्या आवारातील १ (एक) चिन्हांकित नसलेल्या व खुल्या कार पार्किंग जागेचा वापर करण्याच हक्कासह, शेरली राजन रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ५० येथे स्थित आणि सी.टी.एस. क्रमांक सी/१३०२ सी/१३०३, सी/१३१०, सी/१३१२, सी/१३०८ सी/१३०१, सी/१२९८-बी-१, सी/१२९८-बी-२ व सी/१२९९, गाव बांदा येथील भखंडांवर उभारलेली तसेच रुपये ५०/- प्रत्येकी पूर्ण भरलेले १० (दहा) शेअर्स वैशिष्ट्यांकित क्रमांक १३१ ते १४०, कॉन्टिनेंटल टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांनी शेअर प्रमाणपत्र क्रमांक २६, दिनांक २३ सप्टेंबर, २००७ अन्वये जारी केलेले. दिनांक : १८ डिसेंबर, २०२५

कुणाल शाह, भागीदा सिग्नस लीगल वकील व सॉलिसिट युनिट क्रमांक १, पहिला मजला लालानी ऑरा इमारत ३४ वा रस्ता, डी. डी. नॅशनल कॉलेजच्या मागे खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ ई-मेल : office@cygnuslegal.coi

गुतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम

म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा

नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल कराः दीपक आर्य, मोबाइलः ८९०९९ 17676.

I HDFC

म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत.